

प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना (लाभक्षेत्र विकास प्राधिकरण) या योजनेच्या केंद्र हिस्सा (Mother Sanction) व समरुप राज्य हिस्सा वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक : बीजीएम-१०.२५/प्र.क्र.५९/अर्थ-१.

मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : ०९ जुलै, २०२५.

- वाचा:-** १) भारत सरकार वित्त मंत्रालयाचे कार्यालयीन ज्ञापन F.No.1(27) /PFMS/2020, दि.१३.०७.२०२३.  
२) शासन निर्णय जलसंपदा विभाग क्रमांक:-बीजीएम १०.२४/(१५०/२४)/अर्थ-१, दि.१५.१०.२०२४.  
३) जलशक्ती मंत्रालय आदेश क्रमांक : N-19011/29/2017-CADWM/323-43, दि.१३.०२.२०२५.  
४) शासन निर्णय जलसंपदा विभाग क्रमांक : बीजीएम-१०.२५/प्र.क्र.५९/अर्थ-१, दि.२८.०३.२०२५.  
५) जलशक्ती मंत्रालय आदेश क्रमांक : N-19011/29/2017-CADWM/826-47, दि.१२.०६.२०२५.

**प्रस्तावना:**

वित्त मंत्रालय, भारत सरकार यांचे संदर्भाधीन क्र. १ च्या आदेशान्वये केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी SNA — SPARSH या प्रणालीद्वारे वितरीत करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. जलसंपदा विभागाशी निगडित दोन केंद्र पुरस्कृत योजनांसाठी SNA-SPARSH प्रणालीच्या अनुषंगाने एकल मध्यवर्ती अभिकरण (Single Nodal Agency) व समन्वय अधिकारी (Nodal Officer) यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही दि.१५.१०.२०२४ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.

२. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जलशक्ती मंत्रालयाने कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना व गोसीखुर्द या दोन प्रकल्पांसाठी दि.१३.०२.२०२५ च्या आदेशान्वये (केंद्र हिस्सा) Mother Sanction मंजूर केले होते. सदर मंजूर Mother Sanction व त्यास समरुप राज्य हिस्श्याचा निधी SNA-SPARSH प्रणालीद्वारे वितरीत करण्याचा शासन निर्णय संदर्भाधीन क्र.४ अन्वये निर्गमित करण्यात आला आहे. तथापि, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात SNA-SPARSH या प्रणालीवर On-Board होण्याची कार्यवाही व PFMS वरील तांत्रिक अडचणींमुळे सदर निधी प्रत्यक्ष वितरीत होऊ शकला नाही.

३. आता जलशक्ती मंत्रालयाने संदर्भाधीन क्र.५ अन्वये चालू आर्थिक वर्षात कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना व गोसीखुर्द या प्रकल्पांकरीता मंजूर केलेल्या Mother Sanction नुसार सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता केंद्र हिस्श्याचा समरुप राज्य हिस्श्याचे प्रकल्पनिहाय निधी वितरण आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.

## शासन निर्णय :

केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना (लाभक्षेत्र विकास प्राधिकरण) योजनेखाली कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना व गोसीखुर्द या दोन प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिलेल्या केंद्र हिस्सा (Mother Sanction) रु.३७.२०९५ कोटी व त्यास समरूप राज्य हिस्सा रु.३९.६३०२ कोटी खालीलप्रमाणे SNA-SPARSH प्रणालीवर लेखाशिर्षनिहाय व State Link Code निहाय वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

(रुपये कोटी)						
अ.क्र.	लेखाशिर्ष राज्य हिस्सा	प्रकल्पनिहाय SLS code	प्रकल्पाचे नांव	Mother Sanction (केंद्र हिस्सा)	समरूप राज्य हिस्सा	भारतीय रिझर्व बँक, मुंबई प्रादेशिक कार्यालय, SNA- SPARSH खाते क्रमांक
१	४७०५ ००४४	MH ६२६	कृष्णा कोयना उंसियो	१०.००००	९.६८८९	०१५८५९०१४७५
२	४७०५ ००६२	MH ६३१	गोसीखुर्द	२७.२०९५	२९.९४१३	०१५८५९०१४७६
एकूण				३७.२०९५	३९.६३०२	

- संदर्भाधीन क्र.४ मधील दि.२८.०३.२०२५ चा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे.
- महाराष्ट्र शासन वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : अर्थसं-२०२५/प्रक्र.४४/अर्थ-३, दि.०७.०४.२०२५ नुसार विभागास प्राप्त अधिकारान्वये उपरोक्त निधी वितरण करण्यात येत आहे.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०७०९१७१२३४७०२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सतिश जोंधळे)

आं.वि.स. व स.स., महाराष्ट्र शासन

## प्रत:-

- महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
- महालेखापाल १/२ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
- अ.मु.स., जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- सचिव(प्र.स./ लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे
- कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर
- उपसचिव, (लाक्षेवी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- Asst.State Nodal Officer, State Directorate, PFMS, Maharashtra.
- वित्त विभाग (व्यय-१२/अर्थ-१०/अर्थोपाय/साड/अर्थबळ), मंत्रालय, मुंबई